

## कल्याणकारी / खाजगी अभ्यासक्रम/ ३४

फोन नं. ....

श्री / श्रीमती \_\_\_\_\_  
 नंबर \_\_\_\_\_ रैक \_\_\_\_\_  
 नांव \_\_\_\_\_  
 मु. \_\_\_\_\_ पोष्ट \_\_\_\_\_  
 तालुका \_\_\_\_\_ जिल्हा \_\_\_\_\_

प्रति,

दिनांक / / २०

मा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय

### विषय - शासनमान्य खाजगी अभ्यासक्रमासाठी माजी सैनिक / पत्नी / विधवा पत्नी / पाल्यांना आर्थिक मदत मिळणेबाबत

महोदय,

१. उपरोक्त विषयान्वये मी सविनय विनंती अर्ज करतो / करते की मी / माझी पत्नी / विधवा पत्नी / पाल्य नांव \_\_\_\_\_ सन २० / २० या वर्षामध्ये शासनमान्य विनाअनुदानीत \_\_\_\_\_ (व्यावसायीक अभ्यासक्रम) या खाजगी संस्थेत शिक्षण घेत आहे. तरी मला वरील खर्चाची प्रतिपुर्ती आपल्या नियमानुसार मिळावी ही विनंती. मला आपले कार्यालयाकडून ओळखपत्र क्र. MAH- / \_\_\_\_\_ मिळाले आहे.

२. वरील आर्थिक मदत मिळणेकामी खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडली आहेत.

- (अ) डी डी ४० फॉर्म (ब) ओळखपत्राची पाठपोट छायांकित प्रत
- (क) शुल्क भरल्याच्या मुळ पावत्या
- (ड) अभ्यासक्रमाचा कालावधीबाबतचा खाजगी संस्थेचा दाखला
- (इ) शासकीय संस्थेत आकारण्यात येणारे शुल्क प्रमाणीत करून शिक्षण संस्थेचा दाखला
- (ई) डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या पानाची किंवा राशन कार्डची छायांकित प्रत (Attested)
- (उ) मागील वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेचे प्रमाणपत्र
- (ओ) आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डची छायांकित प्रत (दोन्ही बाजू)
- (औ) राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

आपला /आपली विश्वासू

(\_\_\_\_\_)

टिप - आर्थिक मदत रु.५०००/- पेक्षा जास्त असल्यास धनादेश पावतीवर रु. १/- चे रेहीन्यु तिकीट आवश्यक सर्व झोरॉक्स प्रती सत्यप्रत (True copy) करून जोडणे

(डी. डी. ४० )  
कल्याणकारी निधीतून अनुदान मिळण्यासाठी

- आवेदन पत्र -

भाग - १

१) अर्जदार :- माजी सैनिक /माजी सैनिक विधवा पत्नी / अवलंबीत यांची माहिती :-

अर्जदाराचे संपुर्ण नांव : \_\_\_\_\_ वय - \_\_\_\_\_ वर्ष

सध्याचा पता - मु. \_\_\_\_\_ पो. \_\_\_\_\_ तालुका \_\_\_\_\_ जिल्हा - \_\_\_\_\_

कायमचा पता - मु. \_\_\_\_\_ पो. \_\_\_\_\_ तालुका \_\_\_\_\_ जिल्हा - \_\_\_\_\_

२) माजी सैनिकाची माहिती -

ओळखपत्र कमांक - MAH - \_\_\_\_\_ दिनांक \_\_\_\_\_

सैन्यातील नंबर - \_\_\_\_\_ रैक - \_\_\_\_\_

नांव \_\_\_\_\_ अर्जदाराशी नाते - \_\_\_\_\_

सैन्यातील दल \_\_\_\_\_ भरतीची तारीख \_\_\_\_\_ सेवामुक्तीची तारीख \_\_\_\_\_

सेवेचा एकूण कालावधी \_\_\_\_\_ वर्ष \_\_\_\_\_ महीने. डिस्चार्ज पुस्तकात नोंदलेले चारीत्र्य \_\_\_\_\_

सध्याचा व्यवसाय / नोकरी - \_\_\_\_\_

माजी सैनिक मयत असल्यास मत्युचा दिनांक \_\_\_\_\_

३) कुटुंबातील सदस्यांची माहिती -

नांव	वय	अर्जदाराशी नाते	व्यवसाय/नोकरीपासूनचे उत्पन्न	मुले शिकत असल्यास वर्ग / शाळा

४) अर्जदाराची वर्तमान आर्थिक स्थिती -

अ) नोकरीपासून उत्पन्न रु. \_\_\_\_\_ दरमहा      ब) शेती व्यवसायापासून उत्पन्न रु. \_\_\_\_\_ दरमहा

क) निवृत्तीवेतन रु. \_\_\_\_\_ दरमहा      ड) एकूण मासिक उत्पन्न रु. \_\_\_\_\_ दरमहा

भाग - २

५) केंद्र / राज्य / रेकार्ड ऑफीस / सैनिक कल्याण कार्यालयाकडून यापूर्वी मिळालेल्या आर्थिक मदतीची माहिती

अ.क्र.	दिनांक	कोणाकडून मिळाली	कोणत्या कारणासाठी मिळाली	रक्कम रुपये

अर्जदाराची सही

(2)

भाग - ३

अर्जदाराचे बँक खाते बदल माहिती

खाते नंबर

बँक व शाखा

**प्रतिज्ञापत्र**

मी प्रमाणित करतो / करते की, उपरोक्त माहिती माझ्या माहितीनुसार सत्य व बरोबर आहे. जर वरील माहिती खोटी अगर चुकीची आढळून आली तर मला देण्यात आलेली आर्थिक मदत जमीन महसुल नियमातील तरतुदी प्रमाणे जमीन महसुलची थकबाकी म्हणुन वसूल केली जाईल व माझे नांव काळया यादीत दाखल करण्यात येवून मी कोणत्याही मदतीस पात्र ठरणार नाही याची मला समज मिळाली असुन ती मला मान्य आहे.

दिनांक -

अर्जदाराची सही

भाग - ४

**कल्याण संघटक यांचा चौकशी अहवाल**

क्रमांक	कल्याण संघटक	जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय

कल्याण संघटक

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय

भाग - ५

**जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांची मंजुरी / शिफारस**

क्रमांक	जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
ठिकाण -	

दिनांक -

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

## धनादेश मिळाल्याची पावती

मी, खाली सही करणार श्री /श्रीमती \_\_\_\_\_

राहणार \_\_\_\_\_ तालुका \_\_\_\_\_ जिल्हा \_\_\_\_\_

पावती लिहून देतो/देते की मला \_\_\_\_\_ करीता मंजूर करण्यात आलेली कल्याणकारी

निधीतील आर्थिक मदत रुपये \_\_\_\_\_ (रुपये \_\_\_\_\_)

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, \_\_\_\_\_ यांचेकडील धनादेश क्र. \_\_\_\_\_

दिनांक \_\_\_\_\_ अन्वये प्राप्त झाली. तसेच मी असेही लिहून देतो/देते की, मी / मला केंव्हाही  
करीता आर्थिक मदत घेतलेली/मिळालेली नाही.

सदर मदत यापूर्वी घेतली आहे असे निदर्शनास आल्यास वरील मदतीची रक्कम परत करण्याची हमी देत आहे.

सही \_\_\_\_\_

दिनांक \_\_\_\_\_

(सूचना - रुपये ५०००/- व त्यावरील रकमेस एक रुपयाचे पावती तिकिट लावून स्वाक्षरी करणे)

### समोर

दिनांक - / /

कल्याण संघटक / लिपीक

### प्रतिस्वाक्षरी

दिनांक - / /

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

## **PHOTO COPY OF IDENTITY CARD**

राजस्थान राज्यका सिलंगा क्र.

नाम - ओळखपत्राची पुढील बाजू क्र. १०००५

राजस्थान राज्यका सिलंगा क्र. १०००५

नाम के लिए क्र. १०००५

(प्र) विश्वामित्र अधिकारी

के सम्मान में लिखा

विश्वामित्र अधिकारी

विश्वामित्र अधिकारी के सम्मान में लिखा

विश्वामित्र

विश्वामित्र अधिकारी के सम्मान में लिखा

विश्वामित्र अधिकारी के सम्मान में लिखा

ओळखपत्राची मागील बाजू

सामग्री

(विश्वामित्र अधिकारी के सम्मान में लिखा) विश्वामित्र अधिकारी क्र. १०००५ (प्र) - १०००५

विश्वामित्र

विश्वामित्र

विश्वामित्र अधिकारी

विश्वामित्र

विश्वामित्र

विश्वामित्र अधिकारी के सम्मान में लिखा

विश्वामित्र

## मागील वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेचे प्रमाणपत्र

## अभ्यासक्रमाचा कालावधीबाबतचा खाजगी संसंस्थेचा दाखला

फी भरलेची मुळ पावती कॉलेज / महाविद्यालयाच्या  
सही व शिक्यासह

शासकीय संस्थेत आकारण्यात येणारे शुल्क प्रमाणीत  
करुन शिक्षण संस्थेचा दाखला

डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या  
पानाची छायांकित प्रत (Attested)

लाभार्थीच्या राष्ट्रीयकृत बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकीत सत्यप्रत

आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डाची छायांकीत प्रत (दोन्ही बाजू)